

Company will be held on Friday, May 3, 2019 at the registered office of the Company to inter alia consider and approve the audited financial results for the year ended March 31, 2019. The above information will be also available in the Company's website link: <http://www.cholath.com/statutory-advertisement> and the websites of the Stock Exchanges viz., www.bseindia.com and www.nseindia.com.

By Order of the Board
Place: Chennai E Krithika
Date : April 10, 2019 Company Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, the original agreement dated 6th July 2011 executed between Lodha Impression Real Estate Private Limited & M/s. Sri Vinayak Fincon Pvt. Ltd., in respect of Flat No.0703, Building No.1 ETERNIS, End of 11th Road, MIDC, Andheri East, Mumbai 400093 registered with the sub Registrar of Assurances vide No. BDR4-06682-2011 is lost/misplaced and the same is not in the possession of the owner M/s. Sri Vinayak Fincon Pvt. Ltd., Any other person/s having any claim whatsoever in, to or on the abovesaid document/property, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have been waived without any reference to such claim.

Legal Remedies
Advocates, High Court
Office No.20, 2nd Floor
Sujat Mansion, S.V.Road,
Place: Mumbai Andheri(W), Mumbai 58.
Date : 11/04/2019 Ph:26244850/26248632.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Naveenchandra owner of Flat No. B/103, Green Hill Bldg.No.5 CHS Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivli (E), Mumbai 400 101, died on 18/12/2018. Now Mrs. Latha Naveenchandra & Master Manik Naveenchandra have claimed his share and applied to the society.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Legal Remedies
Advocates, High Court
Office No.20, 2nd Floor
Sujat Mansion, S.V.Road,
Place: Mumbai Andheri(W), Mumbai 58.
Date : 10/04/2019 Ph:26244850/26248632.

ANDHRA PRADESH TANNERIES LIMITED

Regd. Office : Leather Complex Area, Nellimarla-531217.
CIN:- L19110AP1974PLC001711
Email:- sugandhas78@rediffmail.com
Phone:- 022-24934923
Fax: 022-24934924
Website : www.aptl.net.in

Pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the

Mahindra CIE

MAHINDRA CIE AUTOMOTIVE LIMITED

(CIN: L27100MH1999PLC121265)

Registered Office: Mahindra Towers, 1st Floor, Dr. G. M. Bhosale Marg, Work, Mumbai 400 018, India

Tel: +91 22 24931449 Fax: +91 22 24915890

Website: www.mahindracie.com | email: mcie.investors@mahindracie.com

NOTICE OF THE 20TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 20th Annual General Meeting (AGM) of the Members of Mahindra CIE Automotive Limited (the Company) will be held on Monday, the 6th day of May, 2019 at 3:30 p.m. at Rama & Sundri Watumull Auditorium, Kishinchand Chellaram College, 124, Dinshaw Wacha Road, Churchgate, Mumbai - 400 020.

NOTICE is further given, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 (the Act) read with Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules) and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), that the Register of Members and Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 30th April, 2019 to Monday, 6th May, 2019 (both days inclusive) for the purpose of the AGM.

The Notice of the AGM setting out the Ordinary and Special Business to be transacted at the AGM and the explanatory statement thereto along-with Proxy Form, Attendance Slip (the Notice) and the Annual Report of the Company for the financial year 2018 which inter-alia comprise of the Standalone and Consolidated Financial Statement of the Company for the Financial Year ended 31st December, 2018 and Report of the Board of Directors and Auditors Report thereon (the Annual Report) have been sent electronically to the members whose email address are registered with Depository Participant(s)/the Company and sent through Registered Post/Courier to other members whose email ids are not registered.

The copy of the Notice of AGM and the Annual Report is available on the website of the Company at <http://www.mahindracie.com> and website of Karvy at <https://evoting.karvy.com>, the same will also be made available for inspection at the Registered Office of the Company during business hours on any working day till the date of the AGM. The copy of Notice of AGM is also available on www.bseindia.com and www.nseindia.com. However, a Member who wishes to receive a physical copy of the said documents may send an request for the same by e-mail to mcie.investors@mahindracie.com duly quoting his DP ID and Client ID/Folio number.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Rules and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to offer remote e-voting facility to its Members to exercise their right to vote in respect of the resolutions proposed to be passed at the AGM. The Company has engaged services of Karvy Fintech Private Limited (Karvy) to provide the remote e-voting facility.

The remote e-voting will commence on Friday, 3rd May, 2019 at 9:00 a.m. (IST) and will end on Sunday, 5th May, 2019 at 5:00 p.m. (IST) and thereafter the remote e-voting module shall be disabled/blocked for e-voting. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time. Once the vote on a resolution stated in the AGM Notice is cast by member through remote e-voting, the member shall not be allowed to change it subsequently and such vote casted using e-voting shall be treated as final. Members attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their voting right at the meeting. Facility of voting through ballot shall also be made available at the meeting. The Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on Monday, 29th April, 2019 (the cut-off date) shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through Ballot. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice for information purposes only.

Any person who acquires Shares and becomes Member of the Company after the despatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date may use the existing User Id and password if they are already registered with Karvy for e-voting or follow the detailed procedure mentioned in note No. 16 of the AGM notice or may obtain the User Id and password by sending request at evoting@karvy.com or call Karvy's Toll free number 1800-3454-001.

In case of any queries, members may visit FAQ's and e-voting User Manual for members available at the download section of <https://evoting.karvy.com> or contact Mr. Prem Kumar, Manager - Corporate Registry at 040-67161500/509 or at 1800-3454-001 (toll free) or email id: prem.kumar@karvy.com. In case of any grievances connected with the remote e-voting can be addressed to Mr. Pankaj Goyal, Company Secretary and Compliance Officer of the Company at the registered office address of the Company or through e-mail sent at mcie.investors@mahindracie.com or contact at 020-29804619-22.

For Mahindra CIE Automotive Limited

Pankaj V. Goyal
Company Secretary and Compliance Officer
Membership Number - A 29614



Place: Mumbai
Date: 10th April, 2019

SANOFI

Corporate Ident

Registered Office: Sano

Saki Vihar

Email: igrc.sil@sanofi.com

Tel No.: (022) 28

NOTICE OF AN

Notice is hereby given that the 63rd Sanofi India Limited will be held on T Nehru Centre, Dr. Annie Besant Roa set out in the Notice dated 26th Febr address together with the Directors Audited Accounts for the year ended on 10th April 2019.

The members who are holding shar who have registered their e-mail ID electronic mode, have been sent the 2019.

Pursuant to Section 108 of the Com Companies (Management and Adm SEBI (Listing Obligations and Disc Regulations), the Company is provi the resolutions set forth in the Notice transacted through such voting. The Depository Services (India) Limited pursuant to the Act are as under:

- Members of the Company, dematerialized form, as on the vote electronically.
- The e-voting period will commen
- The e-voting period will end on M
- The e-voting module shall be dis on the resolution is exercised by change it subsequently.
- Any person who becomes a men the AGM and holding shares as c wishing to participate in the e-vol a letter or email to the Company's Private Limited to C - 101, 247 P. Email ID: evoting.investors@lin the Member, DP ID/ Client ID password will be provided thro member provided by the Deposi can also contact Mr. Jayprakash no. 022-49186270.
- The Company will provide voting AGM who have not already exerc their vote at the AGM.
- The members who have exercise attend the AGM but shall not be e
- A person whose name is recor owners maintained by depositori avail the facility of e-voting as well
- For any grievances connected w Mr. Girish Tekchandani, Compan Address: Sanofi House, Saki Vihar Road, Powai, Mumb Email: igrc.sil@sanofi.com.
- In case of any queries or issues Asked Questions (FAQs) and e-v under help section or write an ema

The Board of Directors of the Compan Practising Company Secretary (FCS) Practising Company Secretary (AC conducting the process of e-voting a manner.

The Notice of the AGM along on the Company's website www.evotingindia.com.

Notice is also hereby given that pursu Listing Regulations the Register of 30th April 2019 to 7th May 2019 (both names of members who will be entitle ended 31st December 2018.

Place: Mumbai
Date: 10th April 2019

जागरूकता आणण्याचा उद्देश असल्याचा माध्यम

‘एसबीआय’चे मुंबईस

मुंबई : भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) तिचे रिजन्सची घोषणा केली आहे. बँकेचे अष्टांश मुंबई (मेट्रो) सर्कलचे नुकतेच उद्घाटन झाले. व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता, सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक जी. रवी एप्रिलपासून सध्याच्या मुंबई सर्कलचे मुंबई दोन सर्कलमध्ये विभाजन करण्यात आले आहे. मुंबई (मेट्रो) सर्कलमध्ये ४२३ शाखा, रिजन्स, ४ झोन्स व २ नेटवर्क यांचा समावेश असल्याने बँकेचा व्यवहार सुरळीत होत आहे. आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांवर लक्ष होईल, असे कुमार यांनी सांगितले.

मध्य रेल्वे

शुद्धिप्रकल्प

याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे की, खालील ई-निविदा सूचना क्र. CR-DRM(W)BB-2019-13of 28.03.2019 च्या अनु क्र. ३ च्या निविदा, जी दि. २३.०४.२०१९ रोजी उपलब्ध झाली होती, ती प्रशासकीय कारणाने रद्द करण्यात आली आहे.

अखिल भारतीय संकटकाळात प्रवासी हेल्पलाईन १३८

मध्य

विषय : मध्य रेल्वे रुग्णालय, भायखळा इन्व्हेस्टिगेशनकरिता ईओआय देकार.

डॉ. बी.ए.एम. रुग्णालय, मध्य रेल्वे यांच्याद्वारे ईओआय देकाराच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. खालील अटीची पूर्तता करण्यात यावी :

१. महिनाअखेरसि तपशिलाच्या सॉफ्ट कॉपीस सादर कराव्यात.
२. प्रत्येक बिलावर संस्थेच्या स्टॅम्पसहित अधिसूचना पाह पाडण्यात यावी.
३. बिलासमवेत मूळ व छायाप्रतीसमवेत रुग्णालय बिलाची पडताळणी व प्रक्रियेसाठी साधारणतः प्रदान करण्यात येईल.
४. कंत्राट दोन वर्षांकरिता असेल.
५. सुयोग्य पॉलीसोमोनोग्राफी (पीएसजी) तंत्र प्रक्रिया पाह पाडण्यात यावी.
६. पॉलीसोमोनोग्राफीमध्ये लेबल १ (२५.००) असलेली पॉटेबल) यांचा समावेश असेल.
७. यामध्ये निदान व अनुमान अभ्यासाचा (संशोधन) समावेश असेल.
८. पीएसजीसमवेत विस्तृत अहवाल असावा.
९. पीएसजी मशीन ही यूएस एफडीए मान्यताप्राप्त असावी.
१०. सुविधा व संरचना योग्य व निकषानुसार समितीद्वारे अंतिम मंजुरी देण्यात येईल.
११. निविदा देण्यात आलेल्या पीएसजी लेबल रेल्वेसमवेत विहित प्रारूपातील करार करावा.
१२. आवश्यकता भासल्यास रुग्णालय घरी पीएसजी देण्यात येईल.
१३. डॉ. बी.ए.एम. रुग्णालयावकडील केंद्रांना प्रदान केले जाईल.
१४. अहवालात चुकीचे अनुमान आढळल्यास देणारा वगळण्यात येईल.
१५. आवश्यकता भासल्यास, डॉ. बी.ए.एम. रुग्णालयात देण्यात येईल.
१६. डॉ. बी.ए.एम. रुग्णालयात देण्यात येईल.
१७. जोडलेल्या इन्व्हेस्टिगेशन सूचीनुसार, जी सोनीएचएसआरलील तुमच्या लेबल दाखवून, फॉर्म वैधकीय संचालकांच्या कार्यालयात दि. ११.०४.२०१९ ते दु. ४.०० या वेळेत उपलब्ध असतील नावे वरील दिलेल्या पत्त्यावर दि. ०३.०५.२०१९ पर्यंत देण्यात येईल.
१८. वैधकीय संचालकांचे कार्यालय, भायखळा येथे दु. १२.०० पर्यंत अशी आहे.
१९. वैधकीय संचालकांचे कार्यालय, भायखळा येथे दु. २.३० पर्यंत अशी आहे.
२०. तुम्हाला सूचित करण्यात येत आहे की, ईओआय प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहणे. चौकशी, स्पष्टीकरणे संपर्क साधावा.

क्र. 33M/PSG/2019 Date : 01.04.2019.

facebook.com/centralrailwayindia

संघा (ऑपॉच्युनिटी), धाका (श्रुत) म्हणजे 'स्वॉट' आम्हाने व्यवसायात असतातच. त्यावर केसरीने नेहमीच मात केली आहे. जग झपाट्याने आधुनिकतेकडे वळत आहे. त्याप्रमाणे केसरी प्रगती करत राहणार, अशी खात्री केसरी पाटील यांनी व्यक्त केली.

असपात उद्योगक्षेत्रापासून सधात, सुस्थापित उद्योगक्षेत्रापर्यंतचा हा प्रवास रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीला चालना देणारा असल्याचे मत यूबीएम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास यांनी व्यक्त केले.

(यूएसआयबासा) याच्या वतान आयाजत क्राएटव्ह : ऑनरिंग लेमसी, फोस्टरिंग द फ्यूचर' परिषद नुकतीच झाली. या परिषदेला यू. एस. काउन्सिल जनरल एडवर्ड जीआयपीसीचे उपाध्यक्ष पॅट्रिक किलब्राईड, महाराष्ट्र डिजिटल क्राईम युनिटचे (एमसीडीसीयू) विशेष महानिरीक्षक ब्रिजेश सिंग आदी उपस्थित होते.

Mahindra CIE

महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लिमिटेड

(सीआयएन : L27100MH1999PLC121285)

नोंदणीकृत कार्यालय : महिंद्रा टॉवर, १ ला मजला, डॉ. जी.एम. पोसले मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१८, भारत. दूर. + ९१ २२ २४९३१४४९, फॅक्स : + ९१ २२ २४९१५८९०

वेबसाइट : www.mahindrachie.com

ई-मेल : mcie.investors@mahindrachie.com

२० वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर

व दूरस्थ ई-मतदानाविषयी माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लिमिटेड (कंपनी) ची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि. ०६ मे, २०१९ रोजी दु. ३.३० वाजता रामा अँड सुंदरी बाटुलूम प्रेसाग्रह, किरानचंद चेल्लाराम महाविद्यालय, १२४, दिनाशा वाळू मार्ग, चर्चोटी, मुंबई - ४०० ०२० येथे आयोजित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम ११ च्या तरतुदी सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व आस्थापना) नियम, २०१४ (नियम) व सेबी (लिटिंग ऑब्जेक्शनस अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) विनियम, २०१५ (लिटिंग विनियम) अंतर्गत पुढे सूचना देण्यात येत आहे की, एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व ट्रान्झॅक्शन सुसंगत मॉडलवर, दि. ३० एप्रिल, २०१९ ते सोमवार, दि. ०६ मे, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील.

एजीएममध्ये विचारविनिमय करायचे सामान्य व विशेष ठराव तसेच त्यासंदर्भातील स्पष्टीकरण अहवाल, प्रतिनिधी फॉर्म, उपस्थिती पत्र (सूचना) तसेच सन २०१८ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल, ज्यामध्ये दि. ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीच्या स्थायी व एकत्रित वित्तीय अहवालाचा तसेच त्यावरील संचालक मंडळाचा अहवाल व लेखापरीक्षकांचा अहवाल (वार्षिक अहवाल) यांचा समावेश असलेली एजीएमची सूचना ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते डिजिटली पाठिंब्यास/कंपनीकडे नोंदणीकृत असतील त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात व ज्यांचे ई-मेल आयडी व नोंदणीकृत नसतील त्यांना रजिस्टर्ड पोस्ट/कुरियरद्वारे पाठवण्यात आलेली आहे.

कृपया नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची प्रत कंपनीची वेबसाइट <http://www.mahindrachie.com> व तसेच कार्वाही वेबसाइट <https://evoting.karvy.com> वरही उपलब्ध असेल जी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयावर परीक्षणार्थ एजीएमच्या तारखेपर्यंत कोणत्याही कार्यदिवशी व्यवसायिक कामकाजाच्या वेळेत उपलब्ध असेल. एजीएमच्या सूचनेची प्रत www.bseindia.com व www.nseindia.com वरही उपलब्ध असेल. तथापि, ज्या सभासदांना सदर दस्तावेजांच्या प्रत्यक्ष प्रती हव्या असतील ते त्यांचा डीपी आयडी व क्लायंट आयडी/फोतोलिओ क्रमांक नमूद करून mcie.investors@mahindrachie.com वरही ई-मेल पाठवू शकतील.

कायद्याच्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचन नियमांचे नियम २० व सूची विनियमांचे विनियम ४४ च्या अनुदानांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एजीएममध्ये मंजूर करायच्या प्रस्तावित ठरावांसंदर्भात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दूरस्थ ई-मतदानाची सुविधा देऊ करत आहे. दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने कार्बी फिजिटल प्रायव्हेट लिमिटेड (कार्बी) यांची सेवा नेमली आहे.

दूरस्थ ई-मतदान शुक्रवार, दि. ०३ मे, २०१९ रोजी स. ९.०० वाजता (भा. प्र. वे.) सुरू होईल व रविवार, दि. ०५ मे, २०१९ रोजी स. ५.०० वाजता (भा. प्र. वे.) संपेल व तत्पश्चात दूरस्थ ई-मतदानाचे मोड्युल मतदानाकरिता अकार्यक्षम/बंद करण्यात येईल. वरील तारीख व वेळेपश्चात दूरस्थ ई-मतदानास परवानगी नसेल. सदर सूचनेत विहित ठरावावर दूरस्थ ई-मतदानाद्वारे एकदा मत दिल्यानंतर भागधारकास नंतर आपले मत बदलता येणार नाही व असे ई-मतदानाचा वापर करून दिलेले मत हे अंतिम समजले जाईल. दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत न दिलेले सभेस उपस्थित नसलेल्या सभेच्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. सभेच्या ठिकाणी मतप्रतिक्रियेद्वारे मतदानाची सुविधाही उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सभासद एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतो, परंतु त्याला सभेमध्ये पुन्हा मत देण्याची परवानगी नसेल.

सोमवार, दि. २९ एप्रिल, २०१९ रोजीनुसार (निर्धारित अंतिम तारीख) एखाद्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्ट्रमध्ये किंवा डिजिटली रजिस्ट्रमध्ये तयार करण्यात आलेल्या लाभाची मालकांच्या रजिस्ट्रमध्ये नोंद असेल त्यांनाच केवळ दूरस्थ ई-मतदान वसेच एजीएममध्ये मतप्रतिक्रियेद्वारे मतदानाची सुविधा प्राप्त करता येईल. सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारखेनुसार कंपनीच्या प्रदानित सभेच्या मॉडलवरील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तीने सदर सूचना केवळ माहितीसाठी समजवावी.

एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असल्यास सदर व्यक्ती कार्बीकडे यापूर्वीच नोंदणीकृत असल्यास ई-मतदानाकरिता विद्यमान बुकर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल किंवा एजीएमच्या सूचनेतील टीप क्र. १६ मध्ये विहित विस्तृत प्रक्रियेचे पालन करेल किंवा evoting@karvy.com येथे विनंती पाठवून बुकर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा कार्बीचा टोल फ्री क्रमांक १-८००-३४५४-००१ येथे संपर्क साधू शकेल.

कोणत्याही प्रकारच्या चौकशीकरिता सभासदांना <https://evoting.karvy.com> च्या download section चर उपलब्ध FAQs किंवा भागधारकांकरिताचे e-voting User Manual वाचावे किंवा श्री. प्रेम कुमार, व्यवस्थापक - कॉर्पोरेट रजिस्ट्री यांना ०४०-६०९६ १५००/५०९ येथे किंवा १८००-३४५४-००१ (टोल फ्री) चर किंवा ई-मेल आयडी prem.kumar@karvy.com चर संपर्क साधावा. दूरस्थ ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारी श्री. पंकज गोयल - कंपनी सचिव व कंपनीचे अनुपालन अधिकारी यांना कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधावा किंवा mcie.investors@mahindrachie.com चर ई-मेल पाठवावा किंवा ०२०-२९८०४६१९-२२ चर संपर्क साधावा.

महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लिमिटेडकरिता



पंकज वि. गोयल
टिकाप : मुंबई
कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी
दिनांक : १० एप्रिल, २०१९
सदस्यात्मक क्रमांक : ए - २९६४४

तिरुमला तिरुपती देवस्थानम्, तिरुपती विपणन विभाग

ई-प्रोक्च्युरमेंट निविदा सूचना

विपणन विभाग टी.टी. देवस्थानम्, तिरुपती यांच्याद्वारे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी खास मालाच्या खरेदीसाठी ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

अ. क्र.	आयटमचे नाव	निविदा संख्या	बघाणा रकम	डाउनलोडिंगच्या सुरुवात आणि अंतिम दिनांक
१	डायमंड साखर कॅडी स्पेसल ग्रेड-सी	२,२७,००० किलो	२,३९,०००/-	०९-०४-२०१९, २३-०४-२०१९
२	बदाम	५,३०० किलो	१,१३,०००/-	०९-०४-२०१९, २३-०४-२०१९

निविदा सूचना आणि निविदा तपशिलासाठी <http://www.tirumala.org> आणि <http://tender.eprocurement.gov.in> या संकेतस्थळावर लॉगऑन करा व कॅट टेंडर्स एप्लिकेशन करीत "more" सिलेक्ट करा आणि "Tirumala Tirupati Devasthanams - MARKETING" सिलेक्ट करा. अधिक तपशिलासाठी पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा : ०८७७-२२६४५०७९, २२६४५५५, फॅक्स क्र. : ०८७७-२२६४५५४, ई-मेल : gmpdttd@gmail.com.
Roc.No:PR4/13905/ADV No:02/PRO/2019, DI.10-04-2019 - कार्यकारी अधिकारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

(पूर्वीचे पुणे विद्यापीठ)

संक्षिप्त ई-निविदा सूचना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील खालील कामांकरिता अनुभवही ठेकेदारांकडून लिफाफा पद्धतीने ऑनलाईन ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

१. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात १.२ MLD क्षमतेचा (वाढीव क्षमता १.५ M MBBR तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (Sewage Treatment Plant) चे Survey, Design व बांधकाम करून प्रकल्प कार्यान्वित करणे व त्याची ५ कालावधीपर्यंत देखभाल व दुरुस्ती करणे. (C.A. No. 2018-19/SPPU/ESTATE/CIVIL/15) (दुसरी वेळ)
- अटी व शर्ती : इतर अटी व शर्तीसाठी सविस्तर निविदा महाराष्ट्र शासन www.mahatenders.gov.in या ई-निविदा पोर्टलवर डाऊनलोड करण्यास उपलब्ध असेल. तसेच ई-निविदा सूचना www.unipune.ac.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.
- जाहिरात क्र. : १९
- दिनांक ११-४-२०१९

डॉ. प्रफुल्ल पवार
कुलसचिव



Join us for a one-day
**WORKSHOP ON
HAIRCARE PRODUCTS MAKING**
and start your own cottage industry

- Learn the recipes of:
- 10 types of Shampoos (With SLES)
 - 4 types of Hair Masks
 - 6 types of Hair Oils

13th April 2019 | 10 am - 5 pm

₹ 2,500/- + 18%GST

7350001602

Venue: Sakal Nagar, Gate No. 1, Baner Road, Aundh, Pune 411007 | www.apglearning.in